

Fermenta Biotech Limited (formerly known as DIL Limited)

CIN: L99999MH1951PLC008485

Regd. Office: A - 1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.

Tel. : +91-22-6798 0888 Fax. : +91-22-6798 0899

Email : info@fermentabiotech.com, Website. : www.fermentabiotech.com



Ref: F.No.: 49

September 28, 2020

Corporate Relations

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001

Dear Sirs,

Sub.: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'): Newspaper Advertisement - Notice for 68th Annual General Meeting ('AGM') of the Company

Ref: Scrip Code: 506414

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we herewith enclose the photocopy of the newspaper publications published in Business Standard, Mumbai (English version) on page no. 15 and Sakal, Mumbai (Marathi version) on page no. 07 dated September 26, 2020, regarding the Notice given to shareholders informing about the 68th AGM of the Company.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Fermenta Biotech Limited (Formerly known as DIL Limited)

Srikant Sharma

Company Secretary & Vice President (Legal)

Membership No. FCS3617

Encl.: as above

Factory : Village Takoli, P.O. Nagwain,
Dist. Mandi - 175 121, Himachal Pradesh, India.
Tel. : +91-1905-287246 / 48 / 49
Fax: +91-1905-287250
Email: info@fermentabiotech.com
Website: www.fermentabiotech.com

Factory : Z - 109 B & C, SEZ II, Dahej,
Taluka - Vagara, Dist: Bharuch - 392 130,
Gujarat, India.
Tel. : +91-2641-291440 / 444
Email: info@fermentabiotech.com
Website: www.fermentabiotech.com

SHREE BHATIA VOLUNTEER CORPS
16 A, Ground Floor, New Park Road, Khar West, Dr. M. K. Velkar Street, Khar West, Mumbai - 400 002. Tel No: 2201 9985
Society Registration No. 3246. Trust Registration No. F-0044760 (GBR)

PUBLIC NOTICE
Please refer Public Notice dated 1st September, 2020, Members are hereby informed that AGM will be held on Sunday, 27-9-2020 at 11.00 am by Zoom Meet.

Please click below link to attend. Join Zoom Meeting
<https://us04web.zoom.us/j/71966756255?pwd=SE4hNk00S0xWFlM0U1ZkZlZWQ3ZDc0>
Meeting ID: 719 6675 6255
Passcode: 3dkg47

Date: 26-09-2020
Preyas B. Morparia (Mob: 9820007405)
(Secretary / Treasurer) Shree Bhatia Volunteer Corps

Raymond
(CIN: L17117MH1925PLC001208)
Registered Office: Plot No. 12, V. V. Nagar, Sector-14, 415612, Maharashtra
Email: sec@raymond.com, www.raymond.com
Tel: 022-2532-2351, Fax: 022-2532-1313

NOTICE
Notice is hereby given that the Company has received request relating to transfer of shares in physical mode in terms of SEBI Circular No. SEBI/HM/BS/DO/03/CIR/P/2018/131 dated November 6, 2018 as given below:

Sl. No.	Share Certificate Nos.	Distinctive No.	Name of the Transferor	No. of shares	Name of the transferee
20002517	8157703	4959445-4959481	Yogesh Patil	50	Laxman Chandra

In case any person has any claim/objection for the transfer of such shares in favour of the above stated applicants, he/she/they should lodge their claim/objection within 30 days of the date of this notice with the Company Secretary of the Company or its Director or Share Transfer Agent (STA). Mr. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. If within the stipulated period of 30 days, no such objection is received by the Company or its STA, in respect of the said shares, the Company shall proceed with the transfer of the above shares in the name of the respective Transferees.

For RAYMOND LIMITED
Sd/- Thomas Fernandes
Director-Share Transfer
Company Secretary

Place: Mumbai
Date: September 24, 2020

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH
COMPANY SCHEME PETITION NO. 1420/MB-1/2018 CONNECTED WITH COMPANY SCHEME APPLICATION NO. 1070/MB-1/2017
In the matter of the Companies Act, 2013
AND
In the matter of Section 230 and 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013
AND
In the matter of Scheme of Amalgamation of Lyka Healthcare Limited (Transferor Company) with Lyka Labs Limited (Transferee Company) and their respective shareholders
Status of Approval of Company Petition
A Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for an order sanctioning the Scheme of Amalgamation of Lyka Healthcare Limited (Transferor Company) or "Petitioner Company") with Lyka Labs Limited (Transferee Company) or "Non-Petitioner Company") and their respective shareholders was presented before the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ("NCLT") by the Petitioner Company on 15th April, 2018.
A bench order dated 15th April, 2018, was passed by the Hon'ble NCLT on 15th April, 2018, the said Petition was made absolute in terms of its prayer and the Appointed Date was fixed as 1st April 2020.
The certified copy of the said order of the Hon'ble NCLT issued on 26th August, 2020, has been filed by the Petitioner Company with the Registrar of Companies, Mumbai on 4th September, 2020, making the Scheme effective.
This arrangement has been made by the Petitioner Company as directed by the Hon'ble NCLT in the Order delivered on 5th August 2020.
Dated this 25th day of September, 2020

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN BY Krupali Gajraj Co-operative Housing Society Limited, a Society registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and bearing registration number BOMHSQ 5724 of 1979 dated January 25, 1979, having PAN AAAAK3354C comprising of 30 (Thirty) members having its address at Sai Baba Nagar, Opp Sai Baba Temple, West, S. V. Road, Borivali (West), Mumbai - 400092 ("Society"), intimating the public at large that the Society has already terminated section of Sadguru Corner Developers LLP ("Developer"), having its registered office at 67/71, Eastern Court, Corner Of Topal & Park Road, Vile Parle East, Mumbai - 400057, vide a Notice of Termination dated February 16, 2020, which was issued pursuant to the Resolution passed in the Special General Body Meeting dated February 09, 2020. The Developer was merely selected by the Society as the Developer for the Society dated October 31, 2014 as per notification under Section 73(A) of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, but no definitive documents were executed with the Developer.
TAKE FURTHER NOTICE THAT the selection of the Developer and any other writings exchanged between the Society and Sadguru Corner Developers LLP stood terminated with effect from February 9, 2020.
TAKE FURTHER NOTICE THAT since, there was no memorandum of understanding, development agreement, power of attorney or any other definitive document executed with the Developer, the Developer was never legally authorized for the project. Hence, the Developer had no right to acquire any plot/age or sell any unit from the Project. In spite of this, the Developer has attempted to create any rights in the Society's name, through its party agreements, and for all or any such agreements, in violation of the selection of the Developer, the same are completely legal, unenforceable and non-binding on the Society. The Society or its Committee is not responsible and binding in any dealing with the said Developer. The Society also reserves rights for any claims or damage occurring from Developers.
Schedule Above Referred To:
All that plots and parcels of land bearing CTS No. 3A, measuring about 852 sq.mts. (two) and square meters of Village, Taluka, Taluka, Maharashtra and being situated at Sai Baba Nagar, Opp Sai Baba Temple, Off S.V. Road, Borivali (West), Mumbai - 400092 within the Registration Sub-District of Mumbai and Mumbai Suburban together with a building standing thereon known as Krupali housing ground plus 3 (Three) upper floors consisting of 10 (Ten) residential flats and 11 (Eleven) shops lying and being situated within the Registration Sub-District of Mumbai and Mumbai Suburban.

Sd/-
Krupali Gajraj Co-operative Housing Society Limited
Through its office bearer names
1) Shri. Dr. Dilip Vora (Hon. Chairman)
2) Shri. Hemendra Desai (Hon. Secretary)
3) Shri. Vijay Desai (Hon. Treasurer)

Date: 26-09-2020
Place: Mumbai

GOVERNMENT OF TAMILNADU
FINANCE DEPARTMENT
CHENNAI - 9
Dated: September 25, 2020
PRESS COMMUNIQUE

It is notified for general information that the outstanding balance of 8.53% Tamil Nadu Government Stock, 2020 issued in terms of the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification No.210(L)/W&M-II/2010, dated October 21, 2010 will be repaid at par on October 27, 2020 with interest due up to and including October 26, 2020. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after October 27, 2020.

2. As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security lies in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are encashed/registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account.

3. However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 8.53% Tamil Nadu Government Stock, 2020, should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under-

"Received the Principal due on the Certificate".

4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub-Treasury.

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been faced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Tamil Nadu.

S. KRISHNAN
Additional Chief Secretary to Government,
Finance Department, Chennai-9.

Nectar Lifesciences Limited
Regd. Office: 202, 203, 204, 205, 206, 207, 208, 209, 210, 211, 212, 213, 214, 215, 216, 217, 218, 219, 220, 221, 222, 223, 224, 225, 226, 227, 228, 229, 230, 231, 232, 233, 234, 235, 236, 237, 238, 239, 240, 241, 242, 243, 244, 245, 246, 247, 248, 249, 250, 251, 252, 253, 254, 255, 256, 257, 258, 259, 260, 261, 262, 263, 264, 265, 266, 267, 268, 269, 270, 271, 272, 273, 274, 275, 276, 277, 278, 279, 280, 281, 282, 283, 284, 285, 286, 287, 288, 289, 290, 291, 292, 293, 294, 295, 296, 297, 298, 299, 300, 301, 302, 303, 304, 305, 306, 307, 308, 309, 310, 311, 312, 313, 314, 315, 316, 317, 318, 319, 320, 321, 322, 323, 324, 325, 326, 327, 328, 329, 330, 331, 332, 333, 334, 335, 336, 337, 338, 339, 340, 341, 342, 343, 344, 345, 346, 347, 348, 349, 350, 351, 352, 353, 354, 355, 356, 357, 358, 359, 360, 361, 362, 363, 364, 365, 366, 367, 368, 369, 370, 371, 372, 373, 374, 375, 376, 377, 378, 379, 380, 381, 382, 383, 384, 385, 386, 387, 388, 389, 390, 391, 392, 393, 394, 395, 396, 397, 398, 399, 400, 401, 402, 403, 404, 405, 406, 407, 408, 409, 410, 411, 412, 413, 414, 415, 416, 417, 418, 419, 420, 421, 422, 423, 424, 425, 426, 427, 428, 429, 430, 431, 432, 433, 434, 435, 436, 437, 438, 439, 440, 441, 442, 443, 444, 445, 446, 447, 448, 449, 450, 451, 452, 453, 454, 455, 456, 457, 458, 459, 460, 461, 462, 463, 464, 465, 466, 467, 468, 469, 470, 471, 472, 473, 474, 475, 476, 477, 478, 479, 480, 481, 482, 483, 484, 485, 486, 487, 488, 489, 490, 491, 492, 493, 494, 495, 496, 497, 498, 499, 500, 501, 502, 503, 504, 505, 506, 507, 508, 509, 510, 511, 512, 513, 514, 515, 516, 517, 518, 519, 520, 521, 522, 523, 524, 525, 526, 527, 528, 529, 530, 531, 532, 533, 534, 535, 536, 537, 538, 539, 540, 541, 542, 543, 544, 545, 546, 547, 548, 549, 550, 551, 552, 553, 554, 555, 556, 557, 558, 559, 560, 561, 562, 563, 564, 565, 566, 567, 568, 569, 570, 571, 572, 573, 574, 575, 576, 577, 578, 579, 580, 581, 582, 583, 584, 585, 586, 587, 588, 589, 590, 591, 592, 593, 594, 595, 596, 597, 598, 599, 600, 601, 602, 603, 604, 605, 606, 607, 608, 609, 610, 611, 612, 613, 614, 615, 616, 617, 618, 619, 620, 621, 622, 623, 624, 625, 626, 627, 628, 629, 630, 631, 632, 633, 634, 635, 636, 637, 638, 639, 640, 641, 642, 643, 644, 645, 646, 647, 648, 649, 650, 651, 652, 653, 654, 655, 656, 657, 658, 659, 660, 661, 662, 663, 664, 665, 666, 667, 668, 669, 670, 671, 672, 673, 674, 675, 676, 677, 678, 679, 680, 681, 682, 683, 684, 685, 686, 687, 688, 689, 690, 691, 692, 693, 694, 695, 696, 697, 698, 699, 700, 701, 702, 703, 704, 705, 706, 707, 708, 709, 710, 711, 712, 713, 714, 715, 716, 717, 718, 719, 720, 721, 722, 723, 724, 725, 726, 727, 728, 729, 730, 731, 732, 733, 734, 735, 736, 737, 738, 739, 740, 741, 742, 743, 744, 745, 746, 747, 748, 749, 750, 751, 752, 753, 754, 755, 756, 757, 758, 759, 760, 761, 762, 763, 764, 765, 766, 767, 768, 769, 770, 771, 772, 773, 774, 775, 776, 777, 778, 779, 780, 781, 782, 783, 784, 785, 786, 787, 788, 789, 790, 791, 792, 793, 794, 795, 796, 797, 798, 799, 800, 801, 802, 803, 804, 805, 806, 807, 808, 809, 810, 811, 812, 813, 814, 815, 816, 817, 818, 819, 820, 821, 822, 823, 824, 825, 826, 827, 828, 829, 830, 831, 832, 833, 834, 835, 836, 837, 838, 839, 840, 841, 842, 843, 844, 845, 846, 847, 848, 849, 850, 851, 852, 853, 854, 855, 856, 857, 858, 859, 860, 861, 862, 863, 864, 865, 866, 867, 868, 869, 870, 871, 872, 873, 874, 875, 876, 877, 878, 879, 880, 881, 882, 883, 884, 885, 886, 887, 888, 889, 890, 891, 892, 893, 894, 895, 896, 897, 898, 899, 900, 901, 902, 903, 904, 905, 906, 907, 908, 909, 910, 911, 912, 913, 914, 915, 916, 917, 918, 919, 920, 921, 922, 923, 924, 925, 926, 927, 928, 929, 930, 931, 932, 933, 934, 935, 936, 937, 938, 939, 940, 941, 942, 943, 944, 945, 946, 947, 948, 949, 950, 951, 952, 953, 954, 955, 956, 957, 958, 959, 960, 961, 962, 963, 964, 965, 966, 967, 968, 969, 970, 971, 972, 973, 974, 975, 976, 977, 978, 979, 980, 981, 982, 983, 984, 985, 986, 987, 988, 989, 990, 991, 992, 993, 994, 995, 996, 997, 998, 999, 1000

SHRI BOMBAY HALAI BHATIA MAHAJAN
398, Kalbadevi Road, Mumbai - 400 002, Tel No: 2205 2020 / 22059911, Web: www.mumbaihalai.com, Email: shribombay@rediffmail.com
Trust Regn. No.: A-0001341 (GBR) of B.P. Act 1950

PUBLIC NOTICE
Please refer Public Notice dated 1st September, 2020, Members are hereby informed that AGM will be held on Sunday, 27-9-2020 at 10.00 am by Zoom Meet.

Please click below link to attend. Join Zoom Meeting
<https://us04web.zoom.us/j/772544244504?pwd=czQ0QmNlM0U1ZkZlZWQ3ZDc0>
Meeting ID: 7725 4424 4504
Passcode: 5AZVY

Date: 26-09-2020
Preyas Bhagwandas Morparia Kiran Keshavji Ved Prithviraj Ranjit Kapadia
Managing Trustees - Shri Bombay Halai Bhatia Mahajan

PUBLIC NOTICE
This is with reference to the property rights held by MRS. DEVEN KHAJKHAR at C-701, Ajmera Pristine, Yogi Nagar, Borivali (West). He expired on 30/04/2019 and hence MRS. PRAMILA KHAJKHAR and MRS. BHAIRAVI KHAJKHAR hereby declare themselves as the only legal heirs. Any person or party having any interest or claim can contact at a/c number 2409@gmail.com within 14 days from the date thereof. Any claim received after expiry of the said notice period will be ignored as if no such claim has been received.

Sd/- PRAMILA KHAJKHAR
BHAIKAVI KHAJKHAR
Place: Mumbai Date: 26/09/2020

MUMBAI SUBURBAN REGIONAL OFFICE
3rd Floor, NCL Building, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400011

INVITATION OF BIDS/OFFERS FOR PREMISES ON LEASE
Central Bank of India requires premises adjoining 1500 to 1800 sq. ft. carpet area in ready possession/ready for possession within 3 months in and around:

- Borivali West
- Chembur
- S.V. Road, at Bandra (West)

on the ground floor with adequate parking space for sitting of our Borivali West, Chembur and Bandra (West) Branch. No brokers or intermediaries please. Priority will be accorded to Government/Semi Govt. bodies or public sector undertakings. Kindly download the format/terms and conditions from the website <http://www.centralbankindia.co.in> or collect the same from Central Bank of India Mumbai Suburban Regional office at 3rd Floor, NCL Building, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400011 during office hours. The last date for submission of offers at Mumbai Suburban Regional office at 3rd floor, NCL Building, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400011 is 09/10/2020 up to 2.30 p.m.

Bank reserves the right to reject any/all offers without assigning any reason whatsoever.

Regional Manager
MSRO, BKC

fbl Fermenta Biotech Limited
(FORMERLY KNOWN AS DIL LIMITED)
Corporate Identification Number (CIN): L99999MH1951PLC008485
Registered Office: A-1501, Thane One, D.I.I. Complex, Ghodbunder Road, Malivade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.
Tel: +91-22-4778 0000/888 | Fax: +91-22-4778 0699
Email: info@fermentabiotech.com | Website: www.fermentabiotech.com

NOTICE
Notice is hereby given that:

1. The 68th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, October 17, 2020 at 2:00 p.m. (IST) through Video Conferencing (VC) or other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the AGM Notice dated August 28, 2020 (AGM Notice) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 including rules framed thereunder ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with circulars of Ministry of Corporate Affairs, i.e. General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, and other applicable circulars ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (SEBI) circular SEBI/HD/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and other applicable circulars ("SEBI Circulars"), without the physical presence of members at a common venue.

2. Electronic copies of the AGM Notice and Annual Report of the Company for the financial year 2019-20 (Annual Report 2019-20) will be sent on Friday, September 25, 2020 to all those members whose email IDs were registered with the Company / Depository Participant(s) on Friday, September 18, 2020. The requirement of sending physical copy of the AGM Notice and Annual Report 2019-20 to the Members has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars.

3. The AGM Notice and the Annual Report 2019-20 are also available on the Company's website www.fermentabiotech.com, website of BSE Limited at www.bseindia.com and Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ("R&T Agent" / "LIPL") at <https://instavote.linkintime.co.in>

4. Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose names will be recorded in the Register of Beneficial Owners maintained by the depositories or in the Register of Members as on the Cut-Off Date (i.e. Saturday, October 10, 2020) may cast their votes on the terms of business given in the AGM Notice by electronic means (by remote e-voting or e-voting at the AGM through electronic voting system provided by Link Intime India Private Limited. The remote e-voting period commences on Wednesday, October 14, 2020 (9.00 a.m. IST) and ends on Friday, October 16, 2020 (5:00 p.m. IST).

5. Any person who becomes a member of the Company after Friday, September 18, 2020 and who will hold shares as on the Cut-Off Date may vote on the business set forth in AGM Notice by way of remote e-voting or e-voting at the AGM by obtaining Security Number, User ID and password as per the procedure provided in the Notes section of the AGM Notice or by sending an email to LIPL at rt.helpdesk@linkintime.co.in or to the Company at info@fermentabiotech.com, by mentioning his Folio No./DP ID and Client ID.

6. Members are hereby informed that: (i) remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Friday, October 16, 2020, and shall be closed by LIPL, for voting thereafter; (ii) Members who have voted through remote e-voting prior to the AGM will be eligible to participate in the AGM through OAVM but they will not be eligible for e-voting at the AGM; (iii) Members participating in the AGM through LIPL's InstaMeet facility as per AGM Notice and who have not cast their votes through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility at the AGM; (iv) A person whose name is recorded in the Register of Beneficial Owners maintained by the depositories or in the Register of Members as on the Cut-Off Date shall be eligible to avail the facility of remote e-voting, participate electronically in the AGM through LIPL's InstaMeet facility as per AGM Notice, and electronically vote during the AGM through LIPL's InstaMeet facility as per AGM Notice. Any person who is not a member of the Company as on the Cut-Off Date should treat this Notice for information purposes only.

7. Members holding shares in physical form and who have not registered their e-mail addresses are requested to register the same with the Company or with the R&T Agent at the earliest by sending a duly signed request letter mentioning the Folio no. and name of the shareholder. Members holding shares in dematerialized form are requested to update their e-mail addresses with their Depository Participants.

8. In case of any queries or issues regarding remote e-voting/e-voting, members may visit Frequently Asked Questions ("FAQs") and InstaVote e-voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>, under "Help Section" or write an email to enquiries@linkintime.co.in or contact at: Tel: 022 - 4918 8000. Members may also address any such query to Mr. Srikant Sharma, Compliance Officer, at the registered office of the Company, Tel: 022 - 6623 0800, Fax: 022 - 6798 0899, e-mail id: srikant.sharma@fermentabiotech.com

By order of the Board of Directors
For Fermenta Biotech Limited
(Formerly known as Dil Limited)

Sd/-
Srikant N Sharma
Date: September 26, 2020
Place: Thane
Vice President (Legal) & Company Secretary

INDIAN OVERSEAS BANK
Stressed Assets Management Department
Central Office: 782,
Aree Salil, Chandra-00002
City of New York, New York 10013, USA
Toll-free: 1-800-845-3333 (USA/Canada)
Toll-free: 1-800-845-3333 (India)

Indian Overseas Bank invites Expression of Interest from A/R/Cs/BANKs/NBFCs/IFIs for proposed sale of NPAs comprising (2) financial assets with total principal outstanding of Rs.58.81 crores. Interested prospective bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction scheduled on 16.10.2020 by way of an "Expression of Interest". Kindly visit Bank's Website at www.job.in Click on link TENDERS -> Tenders -> Tender information - Sale Notification dated 25.09.2020 - Sale of NPAs to A/R/Cs etc. - Lot 1 in 02 of FY 2020-21 for further details.

Place: Chennai
Date: 25.09.2020

INDIAN RAILWAYS
GOVERNMENT OF INDIA
MINISTRY OF RAILWAYS
(RAILWAY BOARD)
E-TENDER NO. 2020RS1742TC
CORRIDGNUM 3.3

1.0 Tender will be closed at 15:00 hours on 19.11.2020 instead of 25.09.2020
2.0 All other terms and conditions of the tender will remain unchanged.

Director Railway Stores (W),
Ministry of Railways, Railway Board, New Delhi
for and on behalf of President of India.

2027/20
SERVING CUSTOMERS WITH A SMILE

PUBLIC NOTICE
This is to inform the general public that Original Share certificate no. 13, bearing full paid up five shares each of Rs.50/- bearing Distinctive Nos from 61 to 65 (both inclusive) in respect of Plot No. 8-B of Mrs. Kamabai Shantaji Gajjar a member of Chhatrapati Nagar Co-op Hsg Society having address at HPK Mar, Malch Factory Lane, Kurla (West), Mumbai-400018 have been lost/impounded. The above member of the society has applied for duplicate share certificate.

The Society hereby invites claims and objections from claimants/objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, with copies of such documents in support of their claims/objections to the Secretary of Chhatrapati Nagar Co-op Hsg Society in such manner as is provided in the period prescribed above. The Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the by-laws of the Society. The claimant/objector, if any, received by the Society shall be dealt with the manner provided under the by-laws of the Society. Date: 26/09/2020
Place: Mumbai

For and on behalf of
Chhatrapati Nagar Co-op
housing society Ltd.
Sd/-
(Hon. Secretary)
Email: ichhatranagar@gmail.com

SUN PHARMACEUTICAL INDUSTRIES LIMITED
Corporate Identity Number (CIN): L24230GJ1993PLC019050
Registered Office: Sun Pharma Advanced Research Centre (SPARC), Tandajia, Vadodra - 390 012, Gujarat, India.
Corporate Office: SUN House, CTS No. 201 B/1, Western Express Highway, Gokulnagar, E. Mumbai - 400 063, Maharashtra, India.
Phone: +91-22-4324 4324 | Fax: +91-22-4324 4343 | E-mail: secretary@sunpharma.com | Website: www.sunpharma.com
Contact Persons: Mr. Astok J. Bhatta (Compliance Officer) | Mr. Sunil Ajmera (Company Secretary & Compliance Officer)

POST BUY-BACK ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS/BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF SUN PHARMACEUTICAL INDUSTRIES LIMITED ("Company")

This Public Announcement ("Post Buy-Back Announcement") is released in compliance with the provisions of Regulation 24(v) of the Securities and Exchange Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buy-Back Regulations"). This Post Buy-Back Public Announcement should be read in conjunction with the public announcement dated March 18, 2020 ("Public Announcement") read with Corrigendum to Public Announcement dated March 24, 2020 ("Corrigendum"). The terms used but not defined in this Post Buy-Back Public Announcement shall have the same meaning as assigned to such terms in the Public Announcement with the Corrigendum.

1. **THE BUY-BACK**

- The Board of Directors of Sun Pharmaceutical Industries Limited (hereinafter referred to as the "Board"), at its meeting held on March 17, 2020 ("Board Meeting"), had, pursuant to the provisions of Article 9 of Articles of Association of the Company and Sections 68, 69 and 70 and all other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and applicable rules made thereunder and in compliance with the Buy-Back Regulations and subject to such other approvals, permissions and sanctions as may be necessary, approved the buy-back of fully paid up equity shares by the Company having face value of ₹1/- (Indian Rupee One Only) each ("Equity Shares") from open market through stock exchange mechanism as prescribed under the Buy-Back Regulations from the equity shareholders / beneficial owners of the Equity Shares of the Company other than the promoter, members of promoter group and persons acting in concert of the Company ("Promoter and Persons in Control"), at a price not exceeding ₹425/- (Indian Rupees Four Hundred Twenty Five Only) per Equity Share ("Maximum Buy-Back Price") payable in cash for an aggregate amount not exceeding ₹700,00,00,000/- (Indian Rupees One Hundred Seven Hundred Crores Only), excluding transaction costs viz. brokerage, advisor's fees, intermediaries' fees, public announcement publication fees, listing fees, turnover charges, applicable taxes such as securities transaction tax, goods and services tax, income tax, stamp duty and other incidental and related expenses ("Transaction Costs") ("Maximum Buy-Back Size").
- The buy-back commenced on Thursday, March 26, 2020 and closed on Friday, September 25, 2020 (both days inclusive).
- The till date of closure of the Buy-Back, the Company has bought back Nil Equity Shares. No Equity Shares have been bought back under the Buy-Back as the volume weighted average market price of Equity Shares of the Company during the buy-back period was higher than the Maximum Buy-Back Price.

2. **DETAILS OF BUY-BACK**

Particulars	Details
Number of Equity Shares bought back	Nil
Price at which Equity Shares were bought back	Not Applicable
Total Amount invested in Buy-back (excluding Transaction	

